

23rd August, 2023

BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001

Scrip Code: 500575

National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051 NSE Symbol: VOLTAS

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A, Para A of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the Notice published in newspapers (Business Standard all editions in English and Sakaal Mumbai edition in Marathi) on 23rd August, 2023 informing the dispatch of notice of Postal Ballot and E-voting information.

- 2. The above information is also available on the website of the Company at www.voltas.com
- 3. This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, VOLTAS LIMITED

V. P. Malhotra Head- Taxation, Legal & Company Secretary

Enc.



Corporate Management Office

POLYPLEX

POLYPLEX CORPORATION LIMITED

(CIN: L25209UR1984PLC011596)

Regd. Office: Lohia Head Road, Khatima 262308, Distt. Udham Singh Nagar, Uttarakhand Corporate Office: B-37, Sector-1, Noida -201301, Distt. Gautam Budh Nagar, Uttar Prades Phone: 0120-2443716-19 Fax: 0120-2443723 & 24
Email: investorrelations@polyplex.com Website: www.polyplex.com

NOTICE

38TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (38th AGM) of the Members of the Polyplex Corporation Limited ("the Company") will be held on Thursday September 14, 2023 at 03:30 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") and the Rules made thereunder, read with all applicable circulars & issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"); and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with all applicable circulars issued by Securities and Exchange Board of India (SEBI), in respect of relaxation from compliances with certain provisions relating to holding of general meetings through VC or OAVM.

The Annual Report for the Financial Year 2022-23 and detailed Notice of 38th AGM along with procedures for attending and voting has been sent electronically on August 22, 2023 to all those members whose email addresses are registered with the Company/ KFin Technologies Limited (KFIN)/ /Depository Participants (DPs) in accordance with above referred Circulars. Annual Report for the FY 2022-23 may be downloaded from the link: https://www.primeinfobase.in/ir_download/ PPN_AnnualReports/POLYPLEX_Annual_Report_FY2022-23.zip . Physical copy of Annual Report will be sent to the members only on request. **BOOK CLOSURE**

Further, notice pursuant to Section 91 of the Act and Rules made thereunder and Regulation 42 of the Listing Regulations, is given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **September 9**, **2023 to** September 14, 2023 (both days inclusive) for the purpose of 38th AGM and Dividend. REMOTE E-VOTING

- 1. In terms of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the Listing ons, Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote by electronic means from a place other than the venue of the meeting ('remote e-voting') in respect of agenda set out in the aforesaid Notice.
- 2. A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. September 07, 2023 shall only be entitled to vote either by e voting or by attending and casting vote at the 38th AGM.
- KFIn Technologies Limited (KFIN) have been engaged to provide VC / OAVM facility to conduct the 38th AGM to transact the business as set out in the Notice and also to provide remote e-voting facility
- Members may visit https://evoting.kfintech.com to cast their votes during the period of remote e-voting.
- 5. Members may also avail remote e-voting facilities by registering themselves with their respective Depositories viz. NSDL and CDSL at https://eservices.nsdl.com and www.cdslindia.com, respectively.
- Remote e-voting shall commence on September 11, 2023 (09:00 a.m.) and will conclude on September 13, 2023 (05:00 p.m.).
- Aperson, who becomes member of the Company after sending of Notice of the 38th AGM by Company and who holds shares as on the cut-off date (September 07 2023) and members who have not registered their email, may obtain the user ID and password by following the detailed procedure as provided in the Notice of the 38th AGM. If a member is already registered with KFIN for e-voting then he can use his existing user ID and password for casting the votes through remote e-voting.
- Facility of e-voting shall also be made available at the 38th AGM to the member attending the meeting and who have not already cast their votes by remote e-voting through insta poll.
- 9. Members who cast their votes by remote e-voting may also attend the meeting. In case of any queries/grievances visit Help & FAQ's section available at KFIN website https://evoting.kfintech.com or contact Mr. Raj Kumar Kale, Senior Manager KFIN or call at Toll free no. 1800-3094-001, e-mail: einward.ris@kfintech.com. Members may also write to the Company Secretary at investorrelations@polyplex.com or Company's

For Polyplex Corporation Limited

Place : Noida Date : August 22, 2023

Registered Office or Corporate Office.

Ashok Kumar Gurnani

HB LEASING AND FINANCE COMPANY LIMITED CIN: L65910HR1982PLC034071

Registered Office: Plot No. 31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122001, Harvana Ph.: + 91-124-4675500, Fax No.: + 91-124-4370985 E-mail: corporate@hbleasing.com, Website: www.hbleasing.com

NOTICE OF THE 40TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ('AGM') of the members of HB Leasing and Finance Company Limited ("the Company") will be held on Friday, 22nd September, 2023 at 03:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ('OAVM') facility without the physical presence of the members at a common venue to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 and Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by oated 05th May, 2022 and Circular No. 10/2023 dated 20th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars").

Since the meeting will be held through VC/OAVM, facility for appointment of proxy will

The Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 have been so electronically to all the members, whose e-mail address are registered / available with the Company / Depository Participants (DP) as on Tuesday, 22nd August, 2023.

As per Section 108 of Companies Act, 2013 Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the ("SEBI Listing Regulations") and aforesaid various Circulars issued by the MCA and SEBI as mentioned above, the Members are provided with the facility to attend AGM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), to cast their vote electronically through the Remote e-voting before the AGM and through e-voting during the AGM, through the Authorised Agency, National Securities Depository Limited

Detailed process and manner of Remote e-voting / e-voting during the AGM and instructions for participation at the AGM through VC/OAVM are provided in the Notice of

AGM All the Members are hereby informed that:

- a) the Ordinary Business as set out in the Notice of 40th AGM will be transacted through voting by electronic means;
- b) the Remote e-voting shall commence on Tuesday, 19th September, 2023 at the Remote e-voting shall end on Thursday, 21st September, 2023 at 05.00 P.M. C)
- Thereafter, the facility of Remote e-voting shall be disabled by NSDL
- the e-voting rights of the Members shall be in proportion to the paid-up value of their Shares in the Equity Share Capital of the Company. Members of the Company holding Shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date I.e. Friday, 15th September, 2023 may cast their vote by Remote e-voting fore AGM / e-voting at AGM.
- Any person who acquires Shares of the Company and becomes member of the Company after sending of the Notice and holding Shares as on the cut-off date i.e. Friday, 15th September, 2023 may follow the login process mentioned in the
- Members may further note that:

Date: 22nd August, 2023

Place : Gurugram

- Once the vote on a resolution is casted by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
- ii. Members who have casted their vote through Remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the meeting
- iii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of Remote e-voting, participating in the AGM through VC/OAVM and e-voting at the AGM.
- iv. The Notice of AGM and Annual Report are available on the website of the Company at www.hbleasing.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com.
- v. In case of any grievance connected with the facility for voting by electronic rs can directly contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager -NSDL, e-mail ID: evoting@nsdl.co.in or call on Toll Free No.: 022-4886-7000 and 022-2499-7000 Members may also write to the Company Secretary at the e-mail ID: corporate@hbleasing.com.

Book Closure: Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act. 2013. and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Saturday, 16th September, 2023 to Friday, 22nd September, 2023 (both days inclusive) for the purpose of 40th AGM.

For HB Leasing and Finance Company Limited

SONALI SHARMA (Company Secretary) M. No.: ACS-59728

Date: August 22, 2023

Place: Noida

POWER FINANCE CORPORATION LIMITED

(A Maharatna Company)

Regd. Office: Urjanidhi,1, Barakhamba Lane, Connaught Place, New Delhi-110001, India
Tel: +91-11-23556000, Fax: +91-11-23512545, Email-id: Investorsgrievance@pfcindia.com Website: www.pfcindia.com CIN:- L65910DL1986G01024862

NOTICE

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of Power Finance Corporation Limited ('the Company' will be held on September 12, 2023 at 11:30 A.M. through Video Conference ('VC')/ Other Audio-Visual Means ('OAVM'), in compliance with the General Circular dated December 28, 2022 read with Circulars dated May 5, 2022 and May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, SEBI circular dated January 5, 2023 read with 13, 2022 and applicable provisions of the Companies Act, 2013, & SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 to transact the businesses as set out in the Notice dt. August 21, 2023 sent to the members in electronic form.

Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, September 5, 2023 to Tuesday, September 12, 2023 (both days inclusive), for the purpose of 37th AGM of the Company.

Members are also hereby informed that the Notice of the AGM along with the instructions for e-voting / attending the AGM through VC are also available on the Company's website www.pfcIndla.com, on the website of Registrar & Share Transfer Agent (RTA) i.e. https://evoting.karvy.com/ and also on websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. In compliance with provisions of Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as well as Section 108 of the Companies Act. 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is pleased to offer remote e-voting facility to all the Shareholders of the Company in respect of the items to be transacted at the said Annual General Meeting. Shareholders are requested to read instruction contained in the Notice of AGM available on the website of the Company/Stock Exchanges.

The shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. September 6, 2023, only shall be entitled to cast their vote by remote e-voting as well as voting at the Annual General Meeting.

The Remote e-voting period shall commence at 10.00 a.m. on September 9, 2023 (Saturday) and will end at 5.00 p.m. on September 11, 2023 (Monday). The e-voting module will be disabled at 5.00 p.m. on September 11, 2023 (Monday).

Those Shareholders, who do not opt to cast their vote through remote e-voting, may cast their vote through e-voting at the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the AGM, however shall not be entitled to vote again at the AGM. In case a person has become a Member of the Company after dispatch of the Notice but on or before the cut-off date for remote e-voting or e-voting at the AGM, or has registered the e-mail address after dispatch of the Notice, such Member may obtain the user ID and password for remote e-voting or e-voting at the AGM as per the procedure provided in the notice of 37th AGM.

Further, the Company has appointed Smt. Nayan Handa, Partner M/s Mehta & Mehta, Company Secretaries, to act as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

Shareholders who hold shares in physical form or who have not registered their e mail addresses and wish to participate in the AGM or cast their votes through remote e-voting or e voting during the AGM can log on to the e-voting website https://evoting.kfintech.com by using their credentials. Shareholders are requested to read instructions contained in the Notice of 37th AGM to be made available on the website of the Company / Stock Exchange. Members holding shares in physical form are requested to update their Email ID, Mobile number by sending ISR-1 form to the registrar (RTA) KFin Technologies Limited . The said forms can be downloaded from the RTA website - Investor Support Center (ISC) webpage at https://ris.kfintech.com/clientservices/ isc/default.aspx.

The Members holding shares in electronic form who have not registered / updated their Email ID and Mobile number are requested to contact their Depository Participants (DPs) with whom they are maintaining their demat accounts.

In case of any queries, you may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available in the downloads section of KFintech's website https://evoting.k fintech.com or contact Ms. Swati Reddy (Unit: POWER FINANCE CORPORATION LIMITED), KFin Technologies Private Limited Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana, India or at einward.ris@kfintech.com and evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications.

For and on behalf of Power Finance Corporation Limited

Place: New Delhi (Manish Kumar Agarwai) Date: August 21, 2023 **Company Secretary**

BIL INFRATECH LIMITED - IN LIQUIDATION Regd. Off.: 37/2, Chinar Park, New Town, Rajarhat Main Road, P.O.: Hatlara, Kolkata, 700157, West Bengal

E-Auction

Sale of Corporate Debtor as a Going Concern and Sale of certain Assets on standalone basis under the Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 19° September, 2023 at 11:00 AM to 02:00 PM

(With unlimited extension of 10 minutes each)

Sale Notice

otice is hereby given for Sale of "M/s BIL Infratech Ltd— In Liquidation (Corporate Debtor)" as a Going Concern and Sale of certain Assets on Standalone Basis forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble NCLT Kolkata Bench under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and the regulations made thereunder.

Assets	Reserve Price (Rs. in Crores)	EMD Amount (Rs. in Crores)
LOT-1 Sale of Corporate Debtor as a Going Concern along with all assets including Securities & Financial Assets (Excluding investment made in 9% Non-Cumulative Redeemable Preference Shares and cash/ Bank balance over and above Rs 25.00 Lakh)	Rs 8.10	Rs 0.81
<u>LOT-2</u> 9% Non- Cumulative Redeemable Preference Shares	Rs 25.00	Rs 2.50

The sale shall be subject to the Terms and Conditions prescribed in the "E-Auction Process Information Document" available at <u>https://ncit.auctiontiger.net</u> and <u>https://bilinfratech.com/</u> and to the following conditions :

 It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. Liquidator of M/s BIL Infratech Limited reserves the right to suspend/abandor/cancel/extend or modify process terms and/or reject or disquality any prospective bidder/bid/offer at any stage of the e-auction process without assigning any eason and without any liability.

reason and without any hability.

E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER
THERE IS" and "NO RECOURSE BASIS" through approved service provider, M/s. eProcurement Technologies Limited (Auction Tiger) https://ncit.auctiontiger.net.

The last date for submission of Eligibility documents and Refundable Deposit as mentioned in the Process Documents is 07°September, 2023. Inspection Date- 08° September, 2023 to 14°September, 2023. The Bild Documents details and EMD payment details should reach the office of the Liquidator physically or by E-mail at the address given below by 06:00 PM on 16°September, 2023.

Any modification in timelines and/or in the "e-auction process information document including terms and conditions will be notified in the website of the Corporate Debtor i.e. https://bilinfratech.com,

For any query, contact Mr. Subodh Kumar Agrawai, mob- 9830022848, Email id-cirp.bilinfra@gmail.com or Contact: Mr. Praveen Kumar Thevar 9722778828 - 079 6813 6854/55/51; Email ID: praveen.thevar@auctiontiger.net.

Subodh Kumar Agrawa Date: 22.08.2023

The **ALL-NEW**

Insight Out.

Download now

from bit.ly/BS app

Business Standard

Insight Out

Business Standard

Making Devices Smart.

BIL Infratech Limited- In Liquidation
BIL Infratech Limited- In Liquidation
BBI Regn No.: IBBV/IPA-001/IP-P00087/2017-18/10183
AFA Valid till 27/11/2023
1, Ganesh Chandra Avenue, 3rd Floor, Room No-301, Kolkata- 700013
cirp.bilinfra@gmail.com/ subodhka@gmail.com

APPOINTMENTS



भारतीय नौवहन निगम लिमिटेड The Shipping Corporation of India Ltd. (भारत सरकार का उद्यम /A Government of India Enterprise)

Shipping House, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai - 400021, India
Tel.: 22772576 | Website: www.shipindia.com
Twitter: @shippingcorp | CIN No.: L63030MH1950GOI008033

अनुबंध पर तकनीकी सहायक की आवश्यकता (Advt No 04/2023)

Requirement of Technical Assistants on Contract. (Advt No 04/2023 प्रकता है ।

भारतीय नौवहन निगम लिमिटेड संविदा आधार पर The Shipping Corporation of India कनीकी सहायक के पद के लिए आवेदन आमंत्रित Limited invites applications for the हरता है। रिक्तियों, योग्यताओं/अनुभव और सेवा run से संबंधित जानकारी के लिए एससीआई की qualifications / experience and service वेबसाइट लिंक www.shipindia.com> conditions can be viewed on SCI' >careers >>shore personnel देखा जा website link www.shipindia.com careers >> shore personnel.

कार्गों मंजिल तक पहुँचाए, जीवन को राह दिखाए

Transporting Goods, Transforming Lives.

(PR-537)

e-Auction Notice for Leasing of SLR/LVPH

e-Auction Notice No. : LEASE-KGP-23-37/38

e-Auctions are invited by Senior Divisional Commercial Manager, South Eastern Railway, Kharagpur Division for and on behalf of the President, Union of India for the following work Name of Work: Leasing of SLR/LVPHs for a period of 02 (Two) years for transportation of parcels in the trains which are notified

in the https://www.ireps.gov.in/ website. (1) Category: Parcel. Catalogue No.: LEASE-KGP-23-37. Date of Auction: 05.09.2023. Auction Start Time: 11.00

hrs. Auction Closing Time: 16.50 hrs. (2) Category: Parcel. Catalogue No.: LEASE-KGP-23-38. Date of Auction: 06.09.2023. Auction Start Time: 11.00 hrs. Auction Closing Time: 17.10 hrs.

Interested parties and contractors to take note of this and go through the website as mentioned above for details of the trains and related information about the e-Auction notice. For enquires clarifications, if any, please contact the office of the undersigned

Place: Kharagpur Sr. Divisional Commercial Manager, Date: 21.08.2023 Kharagpur South Eastern Railwa



VOLTAS A TATA Enterprise

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('the Act') (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') and the Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide its General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 and 17/2020 dated 13th April, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 11/2022 dated 28th December, 2022 issued by the MCA ('MCA Circulars'), the approval of Members of the Company is being sought on the following Ordinary Resolution through Postal Ballot by remote e-voting process:

Sr. No. | Special Business Appointment of Mr. Mukundan C. P. Menon [DIN:09177076] as an Executive Director

of the Company In accordance with the aforesaid MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice on Tuesday, 22nd August, 2023 in electronic form only to those Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as received from TSR Consultants Private Limited, the Company's Registrar and Transfer Agent ('RTA') / Depositories

Participants ('DP') as on Friday, 18th August, 2023 ('Cut-Off date') and whose email addresses

are registered with the Company/RTA/DP (in case of electronic shareholding) or who will register their email address in accordance with the process outlined in the Notice. Accordingly, physical copy of the Notice along with the Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot. The Notice of Postal Ballot ('Notice') is available on the website of the Company www.voltas.com and on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

('NSDL') at www.evoting.nsdl.com. The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members and the communication of assent or dissent of the Members would only take place

A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited

through the remote e-voting system.

Remote e-voting schedule

Commencement of remote e-voting period | Wednesday, 23rd August, 2023 at 9.00 am. (IST) Conclusion of remote e-voting period Thursday, 21st September, 2023 at 5.00 p.m. (IST)

The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and Members will not be

allowed to vote electronically beyond the said date and time. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on the Resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the List of Beneficial Owners as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

To facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made special arrangements with its RTA for registration of email addresses in terms of the MCA Circulars, Eligible Members who have not registered their email addresses with the Company may register the same with the RTA on or before 5.00 p.m. (IST) on Monday, 11th September, 2023, basis which, NSDL will email a copy of the Notice along with the remote e-voting User ID and Password. The procedure to register email address with the RTA and the procedure for remote e-voting is provided in the Notice of Postal Ballot.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Bhaskar Upadhyay (Membership No.: FCS 8663, CP No. 9625) or failing him, Mr. Bharat Upadhyay (Membership No.: FCS 5436, CP No. 4457) of M/s. N. L. Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner.

After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or any other person authorized by him. The results declared along with Scrutinizer's Report shall be announced by the Chairman or such authorized person within the stipulated timelines. The results of Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be displayed on the website of the Company at www.voltas.com, the website of NSDL at www.evoting.nsdl.com and shall also be communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') and made available on their respective websites viz. at www.bseindia.com and www.nseindia.com. The results shall also be displayed on the Notice Board at the Registered Office of the Company.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager – NSDL or Mr. Amit Vishal, Assistant Vice President – NSDL at evoting@nsdl.co.in

VOLTAS LIMITED

Sd/ V.P. Malhotra Head -Taxation, Legal & Company Secretary

Mumbai, 22nd August, 2023

Registered Office: Voltas House 'A'.

Dr. Babasaheb Ambedkar Road,

Chinchpokli. Mumbai 400 033.

Tel. No.: +91 22 6665 6666 Fax No.: +91 22 6665 6231

info**edge** INFO EDGE (INDIA) LIMITED

CIN: L74899DL1995PLC068021 | Regd. Office: GF-12A, 94, Meghdoot Building, Nehru Place, New Delhi-19 Corp. Office: B-8, Sector-132, Noida-201304 (Uttar Pradesh) | Tel: 0120-3082000; Fax: 0120-3082095 Website: www.infoedge.in; Email: investors@naukri.com

NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is hereby given pursuant to provisions of Section 124(6) and other applicable provisions, f any, of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("the Rules"). The Rules, inter-alia contains provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to IEPF authority and transfer of shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more to IEPF.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has already communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF authority under the said Rules for taking appropriate action(s). The details of such shareholders are also uploaded on the website of the Company i.e. www.infoedge.in. The concerned shareholders are thus requested to claim the unclaimed dividend on or before the due date, otherwise the shares shall be transferred to the IEPF authority after the due date.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF authority, may also take note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF authority as per Rules and upon such issue, the original share certificate which stands registered in their name will stand automatically cancelled and will have no effect whatsoever and in case shares are held in Demat form, the Company would give appropriate instructions in the form of Corporate Action to the Depositories such that the Depositories are able to transfer the said shares to the demat account of the IEPF authority.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the company for the purpose of transfer of shares to IEPF authority pursuant to the Rules. Please note that upon transfer to IEPF, no claim shall lie upon the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares so transferred.

Please take note that unclaimed or unpaid dividend which have already been transferred or the shares which are being transferred by the Company to IEPF authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the shareholders from IEPF authority by following the procedure given on its website i.e. http://iepf.gov.in/IEPFA/refund.html. Further in order to claim the unclaimed dividend lying with the Company or in case you need any information /clarification, please write to or contact our RTA: M/s. Link Intime India Pvt. Ltd., Noble Heights, 1st Floor, Plot NH 2, C-1 Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi - 110058, Tel: 011-41410592, e-mail: iepf.shares@linkintime.co.in

Please provide following details in all your communications: 1. Name of the Company, 2. Folio No. or DP and Client ID. 3. Name of Shareholder, 4. Contact No., 5. Email ID. Also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address

Chintan Thakkai

For Info Edge (Indi

By Order of the Board of Pactors

Whole-time Director & CFO

td.

Website: www.voltas.com email: shareservices@voltas.com IN: L29308MH1954PLC009371

BSE 65,220.03 +3.94 NSE 19.396.50 +2.90

USD 1\$ EURO 1€ ₹83.00 ₹90.04 POUND 1£: ₹105.66 सोने : ₹59,130 चांदी : ₹74,800 (प्रतिशक्ति

अंडी : 485



🥥 दृष्टिक्षेपात

एलआयसीची 'जिओ फायनान्शिअल'मध्ये ६.६६ टक्के हिस्सा खरेदी

मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने जिओ

फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.चा ६.६६ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ

फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.च्या विलगीकरणानंतर एलआयसीने 'जिओ फायनान्शिअल'मधील ६.६६ टक्के भागभांडवल विकत घेतले आहे, अशी माहिती एलआयसीने मंगळवारी भांडवल बाजार नियामकांना दिली. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.च्या शेअरची काल शेअर बाजारात नोंदणी झाली. मात्र या शेअरमध्ये सतत घसरण होत आहे. एलआयसीच्या खरेदीमुळे याचा भाव वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीजची वित्तीय सेवा कंपनी असून, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स, रिलायन्स रिटेल फायनान्स, जिओ पेमेंट्स बँक, जिओ इन्फॉर्मेशन ॲग्रीगेटर सर्व्हिस आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लि. या सहा कंपन्यांमध्ये तिचा हिस्सा आहे.

बनावट वॉटर प्युरिफायर फिल्टरवर कारवाई

मुंबई : बनावट फिल्टर आणि उपभोग्य वस्तूंद्वारे आरोग्य, सुरक्षितता आणि कार्यक्षमता या गोष्टींशी तडजोड केली जात असल्यामुळे ग्राहकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. या वस्तू ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्येही घुसखोरी करत असल्यामुळे 'युरेका फोर्ब्स'ने बनावट ५०० हुन अधिक वॉटर प्युरिफायर विक्रेते, सेवा पुरवठादार आणि उत्पादकांवर देशव्यापी छापे टाकून कारवाई केली. ऑनलाईन खरेदीत अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यात बनावट फिल्टर्स व उपभोग्य वस्तूंचाही प्रसार होत असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने ही उत्पादने काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे छापे टाकल्याचे युरेका फोर्ब्सतर्फे सांगण्यात आले.

पेटीएम पेमेंट अलर्टस् आता मराठीतून

मुंबई : पेटीएम या पेमेंट आणि आर्थिक सेवा कंपनीच्या साऊंड बॉक्समधील ग्राहकांनी पैसे दिले असे आवाजरूपातील संदेश आता व्यापाऱ्यांना मराठीतूनही मिळणार आहेत. या उपकरणात मराठीसह दहा भाषा असून त्यात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि ओडिया या भाषांमध्ये ग्राहकांनी पैसे भरले, असे संदेश मिळतील. पेटीएम साउंडबॉक्समुळे ग्राहकांनी पैसे दिल्यावर व्यापाऱ्यांना आवाजाच्या माध्यमातून सूचना मिळते.

मुंबई : धोबीघाट (महालक्ष्मी) येथे सर्वात उंच ४२ मजली पुनर्वसन टॉवर उभारण्यात आला आहे.

मुंबई, ता. २२ : झोपडपट्टी

पुनर्वसन योजनेत मुंबईतील धोबीघाट

(महालक्ष्मी) येथे सर्वात उंच ४२

मजली पुनर्वसन टॉवर उभा राहिला

असून त्यातील घरांचे वाटपहीसुरू

साईबाबा नगर येथील या

टॉवरमध्ये पहिल्या टप्प्यात दोन

टॉवरमध्ये एक हजार कुटुंबीयांना

नवीन घरे देण्यात आली आहेत.

यात धोबीघाटाच्या सीमेवरील

मुंबई, ता. २२ : मालमत्ता

देशातील सर्वांत मोठा व्हॅल्यू फंड

असलेल्या आयसीआयसीआय

प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाने

आपल्या कारकिर्दीची १९ वर्षे

यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. या

योजनेतील गुंतवणूक सध्या ३२ हजार

६५० कोटी ४४ लाख रुपये आहे.

ही रक्कम या श्रेणीतील फंडांकडे

असलेल्या एकूण रकमेपैकी सुमारे

३० टक्के एवढी झाल्याते कंपनीने

हा फंड १६ ऑगस्ट २००४ मध्ये

म्हटले आहे.

आयसीआयसीआय व्हॅल्य

फंडाची यशस्वी १९ वर्षे पूर्ण

झाले आहे.

मुंबईत ४२ मजली 'एसआरए' टॉवर

रहिवाशांचा समावेश आहे. या प्रकल्पात

सुमारे सोळा हजार झोपडीवासीयांना घरे

दिली जातील. हा प्रकल्प सुमारे बारा

एकर परिसरात वसला आहे.पिरामल

रियल्टी आणि ओमकार बिल्डर्स यांचा

हा संयुक्त प्रकल्प आहे. या संपूर्ण

प्रकल्पाचे अत्याधुनिक बांधकाम असून

या प्रकल्पात कल्याण केंद्रे, सोसायटी

कार्यालये आणि बालवाडी यांच्यासाठी

तसेच अन्य मोकळ्या जागाही

रुपये झाले आहे. म्हणजेच या फंडाने २०

टक्के चक्रवाढ दराने परतावा दिला आहे.

तर या फंडात सुरुवातीपासून दरमहा दहा

हजार रुपयांच्या 'एसआयपी'द्वारे ३१

जुलै २०२३ पर्यंत एकुण २२.८० लाख

रुपयांची गुंतवणूक झाली असती आणि

तिचे मुल्य १.५९ कोटी रुपयांपर्यंत झाले

असते. असेही कंपनीने म्हटले आहे. या

वेळी बोलताना आयसीआयसीआय

प्रडेन्शियल एएमसीचे व्यवस्थापकीय

संचालक आणि सीईओ निमेश

शहा म्हणाले, 'व्हॅल्यू डिस्कव्हरी

फंडाच्या प्रवासाद्वारे मूल्य गुंतवणूक

शैली भारतातही कार्य कर शकते.

झाल्याचे आम्ही सिद्ध

गुंतवणुकदारांना

योजनेमुळे

तंत्रज्ञान कंपन्यांसाठी नवे नियम

युरोपमध्ये नागरिकांची सुरक्षा जपण्यासाठी 'ईयू'चे पाऊल

लंडन, ता. २२ (पीटीआय) : इंटरनेटचा वापर करताना नागरिकांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी युरोपीय महासंघाने नवी नियमावली तयार केली आहे. युरोपमध्ये सेवा पुरविणाऱ्या 'गुगल', 'फेसबुक', 'टिकटॉक' आणि इतर सर्वच बड्या तंत्रज्ञान कंपन्यांना हे नवे नियम पाळावे लागणार आहेत. इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची सुरक्षा आणि बेकायदा व्यवहारांना आळा या उद्देशाने हे नियम बनविण्यात आले आहेत.

युरोपीय महासंघाने तयार केलेल्या नव्या 'डिजिटल सेवा कायद्या'चा पहिला टप्पा या आठवड्यापासून लागू होणार आहे. तंत्रज्ञान कंपन्यांची मनमानी रोखण्याचाही हेतू हा कायदा तयार करण्यामागे आहे, असे सूत्रांनी सांगितले.

कासाग्रॅण्डचा गांगुली

मुंबई, ता. २२ : कासाग्रॅण्ड या

दक्षिण भारतातील सर्वांत मोठ्या

डेव्हलपरने भारताचे माजी क्रिकेटपटू

सौरव गांगुली यांची राष्ट्रीय ब्रॅण्ड

ॲम्बेसेंडर म्हणून नियुक्तीची घोषणा

केली. ही नियुक्ती कंपनीच्या नवीन

भौगोलिक बाजारपेठांमध्ये झपाट्याने

विस्तारीकरण करण्याच्या योजनांशी

अग्रगण्य जर्मन ब्रॅंड 'शिंडलर'ची १६

उद्वाहनेदेखील (लिफ्ट) आहेत. अशा

लिफ्ट या साधारणपणे केवल उच्चध

इमारतींमध्येच दिल्या जातात. या

परिसरात प्रामुख्याने कपडे धुणारे श्रमिक

असून त्याखेरीज डाईंग, कपडे सुकवणे,

त्याची वाहतूक, इस्त्री इत्यादी संबंधित

क्षेत्रातील कामगार राहतात. हा प्रकल्प

वारसा स्थळापासून १५० मीटरपेक्षा

'बजाज फायनान्स' आणि

नवी दिल्ली, ता. २२ : आगामी

सणासुदीच्या काळात ग्राहकांना

वाहनखरेदीसाठी आर्थिकसाह्य देण्याच्या

उद्देशाने होंडा कार्स इंडिया लि. आणि

बजाज फायनान्स लि. यांनी एकत्र येत

आकर्षक योजना आणण्याचा निर्णय

या भागीदारीमुळे ग्राहकांना अमेझ,

सिटी आणि एलिवेट या मोटारींसाठी

कमी व्याजदरात व जलद कर्ज मिळणार

आहे. 'बजाज फायनान्स'द्वारे होंडाच्या

ग्राहकांना फ्लेक्झी पे स्कीम, डिजिटल-

फर्स्ट एक्सपिरियन्स अशा अनेक सुविधा

दिल्या जातील. कर्जाची रक्कम जमा

होण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटली

पूर्ण केली जाईल. या भागीदारीमुळे दोन्ही

कंपन्यांची बाजारातील स्थिती बळकट

होईल आणि ग्राहकांना उत्तम आर्थिक

उपाययोजना उपलब्ध होतील, असा

विश्वास कंपन्यांनी व्यक्त केला आहे

घेतला आहे.

'होंडा'ची भागीदारी

संलग्न आहे

ब्रॅण्ड ॲम्बेसिडर

या कंपन्यांवर नजर

 सोशल मीडिया : फेसबुक, टिकटॉक, एक्स, युट्यूब, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, पिंटरेस्ट, स्नॅपचॅट

🔷 ई कॉमर्स : ॲमेझॉन, बुकिंग डॉट कॉम, अलिबाबा अली एक्स्प्रेस (चीन), झलांदो (जर्मनी)

🔷 ऑप स्टोअर : गुगल प्ले आणि ऑपलचे ऑप स्टोअर 🔷 सर्च इंजिन : गुगल सर्च, बिंग

कंपन्यांना या कायद्याचे पालन करावे

लागणार आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची

सुरक्षा जपणे, सोशल मीडियाद्वारे होणारा

द्वेषमूलक किंवा हिंसेच्या प्रचाराला

आळा घालणे, हा या कायद्यामागील

हेतू आहे. युरोपीय नागरिकांच्या मूलभूत

हक्कांचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे

शुक्रवारपासून तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व रक्षण करण्याचाही उद्देश आहे. कायद्याचे पालन न केल्यास कंपन्यांना अब्जावधी डॉलरचा दंड होणार असल्याने काही कंपन्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करण्यास सुरुवातही केली आहे. नव्या कायद्यानुसार, इंटरनेटचा

वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा वापर करून आणि त्यांनी 'सर्च' केलेल्या जाहिराती पाठविता येणार नाहीत.

अंमलबजावणी न केल्यास..

जागतिक पातळीवर गोळा होणाऱ्या

करण्यास बंदी

महसूलाच्या सहा टक्के इतका दंड

युरोपमध्ये व्यवसाय

यंत्रणेत तातडीने बदल

माहितीचा आधार घेत त्यांच्यावर जाहिरातींचा मारा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, काही बेकायदा वस्तूंचीही जाहिरात केली जाते, त्या प्रकारांना आळा घालावा लागणार आहे. १७ वर्षांपर्यंतच्या वापरकर्त्यांच्या कोणत्याच माहितीचा वापर करून त्यांना

संभाव्य व्याजदरवाढ आणि सतत परकी निधी बाहेर जात असल्याने गुंतवणुकदारांनी आज नफावसुलीवर भर दिला. त्यामुळे आज दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी किरकोळ वाढ नोंदवली. 'सेन्सेक्स'मध्ये आज केवळ ३.९४ अंशांची वाढ झाली आणि तो ६५ हजार २२० अंशांवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १४७ अंशांची वाढ नोंदवत ६५ हजार ३६२ अंशांची उच्चांकी पातळीही गाठली होती. दिवसअखेर मात्र तो या पातळीवरून खाली आला. 'निफ्टी'मध्येही आज केवळ २.८५ अंशांची वाढ होऊन तो १९ हजार ३९६ अंशांवर बंद झाला.

'बीएसई'वरील आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, लार्सन अँड ट्रब्रो, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, मारुती आणि भारती एअरटेल हे शेअर वधारले, तर जिओ फायनान्शियल

बाजार तेजीत होते. तसेच पाश्चात्य बाजार त्यांच्या आधारपातळीवर आले होते. २० सप्टेंबरच्या 'फेड'च्या पुढील बैठकी आधी महागाई व बेरोजगारीचा तपशील समाधानकारक आल्यास पुढील दरवाढ तात्पुरती टळू शकते, या अपेक्षेने अमेरिकन व आशियाई बाजारात तेजी झाली. चीनचे युआनला स्थैर्य देण्याच्या प्रयत्नांचीही नोंद घेऊन धातू बाजारात माफक तेजी आली." - भूषण महाजन, संचालक, अर्थबोध वेल्थ लि.

सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा आणि अल्ट्राटेक सिमेंट या शेअरचे भाव घसरले.

दिवस कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मेटाने दिला आहे. कंपनीने नुकतेच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवा ऑफिसमधून काम करणे

मेटाने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलनुसार कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, 'पाच सप्टेंबरपासून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची दर आठवड्याला किमान तीन दिवस कार्यालयात उपस्थिती अनिवार्य

डाउनग्रेड आणि सेवा समाप्तीसह शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. दरम्यान फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या मेटाने या निर्णयावर कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

व्हल्टिस

असेल.' या नियमाचे उल्लंघन

पोस्टल मतपत्रिका आणि ई-मतदान माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की कंपनी कायदा, २०१३, ('सदर कायदा') (कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा लाग् असल्यापासून त्याच्या पुर्नअधिनियमासह) कलम १०८ सह वाचलेल्या कलम ११० मधील तरतुदी आणि इतर लागू तरतुदींनुसार तसेच कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचन केल्यानुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेप्युलेशन्स') च्या नियम ४४ नुसार आणि सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड -२ नुसार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवर, प्रत्येक सुधारित केल्याप्रमाणे आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए') त्याच्या सामान्य गरिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० द्वारे विहित केलेल्या आवश्यकतांनुसार आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि इतर संबंधित परिपत्रकांसह वाचन केल्यानुसार, ज्यात एमसीए ('एमसीए परिपत्रक') द्वारे जारी केलेल्या देनांक २८ डिसेंबर २०२२ रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक ११/२०२२ नसार कंपनीच्या सदस्यांनी खालील सामान्य ठरावावर रिमोट ई-व्होटिंग अर्थात दरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल बॅलेट अर्थात पोस्टल मतपत्रिकेद्वारे मान्यता देण्याची मागणी केली जात आहे :

विशेष व्यवसाय अ. क्र.

श्री. मुकुंदन सी. पी. मेनन [DIN:०९१७७०७६] यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती उपरोक्त एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने मंगळवार २२ ऑगस्ट २०२३ रोजी पोस्टल बॅलेट नोटीस इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कक्त अशा सदस्यांना पाठवली आहे ज्यांची नावे सदस्यांच्या रजिस्टरमध्ये/लाभकारी मालकांच्या यादीमध्ये टीएसआर कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सदर कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/ डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स 'डीपी') यांच्याकडून शुक्रवार १८ ऑगस्ट २०२३ (कट-ऑफ तारीख') रोजी प्राप्त झाल्यानुसार आहेत आणि ज्यांचे ईमेल अँडेस कंपनी/आरटीए/डीपीकडे नोंदणीकत आहेत (असल्यास इलेक्टॉनिक शेअरहोल्डिंग प्रकरणी) किंवा जे सदस्य त्यांच्या ईमेल ॲड्रेसची नोटिसमध्ये वर्णन केलेल्या प्रक्रियेनुसार नोंदणी करतील त्यांना पाठविण्यात आली आहे. त्यानुसार, पोस्टल बॅलेट फॉर्म अर्थात पोस्टल मतदान अर्ज आणि प्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलप अर्थात प्री-पेड व्यावसायिक उत्तर लिफाफ्यासह

सुचनेची भौतिक प्रत या पोस्टल बॅलेटसाठी सदस्यांना पाठविली गेलेली नाही. स्टिल बॅलेटची सुचना ('नोटिस') कंपनीच्या www.voltas.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लेमिटेड ('BSE') वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE') यांच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध असून त्याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('NSDL') च्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग अर्थात द्रस्थ ई-मतदान सुविधा देण्यासाठी NSDL यांची सेवा नियुक्त केली आहे आणि सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद फक्त रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारे होईल.

दुरस्थ ई-मतदान वेळापत्रक

दरस्थ ई-मतदान कालावधीची सुरुवात बिधवार २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.०० वा. (IST)

दरस्थ ई-मतदान कालावधीची समाप्ती । गुरुवार २१ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वा. (IST)

रेमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर NSDL द्वारे अक्षम केले जाईल आणि सदस्यांना उक्त तारीख आणि वेळेच्या नंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेला कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. एकदा ठरावावर मत दिल्यानंतर, सभासद नंतर त्यामध्ये बदल करू शकणार नाहीत. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा कट-ऑफ तारखेनसार लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये नोंदवली गेली आहेत तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास

सदस्यांना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करता यात्री यासाठी, कंपनीने एमसीए परिपत्रकांनुसार ईमेल ॲड्रेसच्या नोंदणीसाठी त्यांच्या RTA सोबत विशेष व्यवस्था केली आहे. ज्या पात्र सदस्यांनी त्यांचे ईमेल ॲडेस कंपनीकडे नोंदणीकत केलेले नाहीत ते आपला ईमेल ॲडेस सोमवार,११ सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा संध्याकाळी ५.०० (IST) वाजण्यापूर्व RTA कडे नोंदणी करू शकतात : या अधारावर NSDL रिमोट ई-व्होटिंग युजर आयडी आणि पासवर्डसह नोटिसची एक प्रत ईमेल करेल. आरटीएकडे ईमेल पत्ता नोंदणी करण्याची प्रक्रिया आणि रिमोट ई-मतदानाची प्रक्रिया पोस्टल बॅलेटच्या नोटिसमध्ये प्रदान केली आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने श्री भास्कर उपाध्याय (सदस्यता क्र.: FCS ८६६३, CP क्र. ९६२५) किंवा ते अयशस्वी झाल्यास, श्री. भरत उपाध्याय (सदस्यता क्र.: FCS ५४३६, CP क्र. ४४५७), मेसर्स एन.एल. भाटिया आणि असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची रिमोट ई-व्होटिंग अर्थात दरस्थ ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी 'छाननीकर्ता' म्हणून केली आहे.

देण्यात आलेल्या मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, छाननीकर्ता आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंवा त्यांनी अधिकत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करेल. छाननीकर्त्याच्या अहवालासह घोषित केलेले निकाल अध्यक्ष किंवा अशा अधिकृत व्यक्तीद्वारे निर्धारित वेळेत घोषित केले जातील. पोस्टल बॅलेटचे निकाल छाननीकर्त्याच्या अहवालासह कंपनीच्या www.voltas.com या वेबसाइटवर, NSDL च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजला देखील कळवले जातील जेथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत उदा. बीएसई लिमिटेड ('BSE') आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('NSE') आणि त्यांच्या संबंधित वेबसाइटवर पुढीलप्रमाण उपलब्ध करून दिले आहेत उदा. www.bseindia.com आणि www.nseindia.com.सदर निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सूचना फलकावर देखील प्रदर्शित केले जातील.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध शेअर होल्डर्स अर्थात भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग युझर मॅन्युअल अर्थात -मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा पुढील क्रमांकावर कॉल करू शकता: ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२- २४९९ ७००० किंवा सुश्री पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक-NSDL किंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष-NSDL यांना evoting@nsdl.co.in वर रिक्वेस्ट अर्थात विनंती पाठवू शकता.

> व्होल्टास लिमिटेड सही/ व्ही.पी. मल्होत्र प्रमुख-कर आकारणी कायदेशीर आणि कंपनी सचिव

सीआयई ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड (पर्वीची महिंदा सीआयर्ड ऑटोमोटिव्ह लिमिटेड म्हणून ज्ञात) (सीआवएन : L27100MH1999PLC121285) कार्यालय : सूट एफ९डी, ग्रॅन्ड हवात प्लाझा (लॉबी लेव्हल), ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,

CIE India

सांताकूझ (पू.) मुंबई - ४०० ०५५. दूर.: + ९१ २२ ६२४९१०३१ । फॅक्स : + ९१ २२ ६२४११०३०. गइट : www.cie-india.com । ई-मेल : contact.investors@cie-india

टपाली मतदानाची सूचना व ई-मतदानाची माहिती

बाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद ११० व अन्य लाग् तरतुदी, काही असल्यास सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') चे नियम २० व २२, कॉपॅरिट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ सहयाचन पूर्वी यासंदर्भात जारी परिपत्रक क्र. १४/२०२०,१७/२०२० व अन्य संबंधित परिपत्रके (एमसीए परिपत्रके) यांच्या अनुपालनांतर्गत सीआवर्ड ऑटोमोटिव्ह डंडिया लिमिटेड (पूर्वीची महिंद्रा सीआवर्ड गॅटोमोटिव्ह लिमिटेड) (कंपनी) खालील विषयांवर कंपनीच्या सभासदांची सहमती टपाली मतदानाच्य व्यमात्न अर्थात, दूरस्थ ई–मतदान सुविधेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करावयाची आहे. चुपनीची पूर्णत: मालकीची उपकंपनी असलेल्या सीआवर्ड फोर्जिंग जर्मनी जीएमबीएच (''सीएफजी'') धारण केलेली जर्मनीतील चार उपकंपन्यांतील संपूर्ण भागभांडवलाचा विनिवेश करणे आणि २ ोर एसए आणि सीआयई ऑटोमोटिव्ह एसए यांच्यामधील संबंधित पक्षव्यवहाराच्या मंजू

न्या सभासदांची नावे शुक्रवार, दि. १८.०८.२०२३ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'' ांच्याकडून प्राप्त सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये नावे उपलब्ध असलेल्या सभासदांच्य नोंदणीकृत ई-मेल पत्यांवर कंपनीने सभासदांद्वारे मंजुरीकरिताचे प्रस्तावित ठराव, त्यासंदर्भातील स्पष्टिकरण अहबाल व त्यांची कारणे तसेच परोक्ष ई-मतदानाकरिताचा लॉग इन आयडी व पासवर्ड यांच्या तपशिलासमवेत टपाली मतदानाच्या सूचनेची पाठवणी मंगळवार, दि. २२.०८.२०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पूर्ण केली आहे. निर्धारित अंतिम तारखेनुसार एखाद्या व्यक्तीचे नाव कंपनीचे सभासदांचेरजिस्टर/डिपॉझिटरीजद्वारे तथार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये उपलब्ध असेल अशा सभासदांना परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत देता थेईल. कृपया नोंद घ्यायी की, एमसीए परिएत्रकांच्या अनुपालनांतर्गत टपाली मतदान फॉर्म व प्री-पेड विझनेस रिप्लाय एन्व्हलसमवेत टपाली मतदानाच्या सूचनेची छापील प्रत सभासदांना पाठवण्यात येणार नाही. सभासदांनी त्यांचे समर्थन वा विरोध केवळ परोक्ष ई–मतदानाद्वारे कळवावा.

सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीतून आपले मत देता ग्रेण्याकरिता कंपनीद्वारे कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट अर्थात केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (''केफिन'' वा ''आरटीए'') बांच्या माध्यमातून दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पढे, सुचिबद्ध कंपन्यांद्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान बुविधेवरील सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२, दि. ९ डिसेंबर, २०२२ नुसार डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या सर्व व्यक्तिगत भागधारकांनी आपली मरे त्यांचे डीमॅट खाते/डिपॉझिटरीज्ची वेबसाइट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज्) यांच्या माध्यमातून एकल लॉग इन अर्हतेद्वारे परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून द्यावीत.

दूरस्थ ई-मतदान गुरुवार, दि. २४.०८.२०२३ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व शुक्रवार दि. २२.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल व तत्पश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत/ब्लॉक करण्यात येईल. सदर तारीख व वेळेपश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल.

ई-मेल पत्ता नोंदणीकरण्याचे स्वरूप :

 कागदोपत्री भागधारण : संबंधित दस्ताबेज भरलेले फॉर्म आयएसआर १ समबेत आरटीएकडे पाठबाबेत (कृपया टपाली मतदानाच्या सूचनेची टीप क्र. १२ व टीप क्र. १३ मधील विस्तृत निर्देशांचे पालन करावे.)

डीमॅट स्वरूपातील भागधारण : संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) ना संपर्क साधावा व डीपीद्वारे दिलेल्या सूचनांनुसार डीमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक नोंदणीकृत करावा.

ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते नोंटणीकत नाहीत त्यांच्यासाठी दरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून त्यांचे मत

सर्व सभासटांकरिता लॉग इन पद्धत व ई-मतदानाची प्रक्रिया ही टपाली मतदान सचनेच्या टीप क्र. (बी) (१) मध्ये दिलेल्यानुसार प्रक्रियेनुसार असेल. तथापि, ज्यांचे ई-मेल नोंदणीकृत नाहीत अश भागधारकांद्वारे लॉग इन अर्हतांकरिता आवश्यक पासवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल. ज्या त्रभासदांचे मोबाइल क्रमांक नोंदणीकृत आहेत त्यांना ते अ) ९२१२९९३३९९ वर पुढीलप्रमाणे एसएमएस गठबून:MYEPWD < space> E-Voting Event Number + Folio no or DP ID Client ID किंवा ब) https://evoting.kfintech.com/ च्या होम पेजवर कार्यरत फॉरगॉट पासवर्डचा वापर करून

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते तसेच मोबाइल क्रमांक नोंदणीकृत नाहीत त्यांना प्रथम वरील विहित प्रक्रियेचे पालन करून ते नोंटणीकत करणे आवश्यक आहे. मोबाइल क्रमांक व /ई-मेल आयडी अद्ययावत केल्यानंत भागधारक पासवर्ड रिसेट/जनरेट करण्यासाठी टपाली मतदान सूचनेच्या टीप क्र. ८ (बी) (२) मध्ये विहित प्रक्रियेचे पालन करून पासवर्ड जनरेट करू शकतील.

रपाली मतदान सचना कंपनीच्या वेबसाइटवर वेबलिंक https://www.cie-india.com/peri public-information8.html#General-Meetings येथे Postal Ballot टॅब अंतर्गत तसेच केफिर यांची वेबसाइट <u>https://evoting.kfintech.com</u> येथे उपलब्ध आहे. सदर तपशील, जेथे कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध आहेत अशा बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची बेबसाइट <u>www.nseindia.com</u> बरही उपलब्ध आहेत.

अस्टीए यांना पाठवावयाच्या शंका व त्यांचा पत्ता :

कोणतीही शंका असल्यास तुम्ही https://evoting.kfintech.com च्या download section उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting user manual वाचावे किंवा केफिनचा टोल फ्री क्र. १८००-३४५४-००१ वर संपर्क साथ शकत किंवा <u>evoting@kfintech.com</u> येथे ई-मेल पाठव् शकता. दूरस्य ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही तक्रारीकरिता थ्री. प्रेमकुमार मारुतुरी, व्यवस्थापक – कॉर्पोरेट रजिस्ट्री, केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड. युनिट : सीआई ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड, सेलेनियम टॉबर बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, गाचीबोबली, फायनान्शिअल डिस्टिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद - ५०० ०३२, संपर्क क्र. ०४०-६७१६ १५११ –मेल <u>einward.ris@kfintech.com</u> येथे संपर्क साधू शकता आणि श्री. पंकज गोयल, कंपनीचे कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी यांना सुद्धा <u>contact.investors@cie-india.com</u> येथे ई-मेल लिहून पाठवू शकता.

डीमॅट स्वरूपातील सीक्युरिटीज् धारण केलेल्या व्यक्तिगत भागधारकांनी कोणत्याही तांत्रिकी मुद्ध्यांसंदर्भातील प्रश्नांकरिता डिपॉझिटरीजच्या लॉगइन करण्यासाठी पुढील ठिकाणी संपर्क साधावा evoting@nsdlco.in येथे ई-मेल पाठवून किंवा टोल फ्री क्र. : १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साध्न एनएसडीएलशी संपर्क साधाना व २. <u>helpdesk.evoting@cdslindia.</u> com येथे विनंती पाठवून वा ०२२-२३०५८७३८ वा ०२२-२३०५८५४२-४३ येथे संपर्क साधून

सीआयर्ड ऑटोमोटिय्ह इंडिया लिमिटेड करिता

ि विकाण: पुणे दिनांक: २२.०८.२०२३

पंकन व्ही. गोयल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

नवी दिल्ली, ता. २२ (पीटीआय) ः जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत अडचणी यामुळे येणाऱ्या महिन्यांमध्ये महागाईचा दबाव वाढता असला, तरी आगामी पिकांमुळे आणि सरकारने उचललेली पावले यामुळे अन्न पदार्थांची महागाई काही काळापुरतीच आहे, असे अर्थ मंत्रालयाने मंगळवारी म्हटले आहे. जुलै महिन्याच्या आपल्या मासिक आर्थिक अहवालात अर्थ मंत्रालयाने सांगितले, की देशांतर्गत वापर आणि गुंतवणुकीची

मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. असे

असताना सरकारने भांडवली खर्चासाठी तरतूद वाढवल्यामुळे खासगी गुंतवणुक वाढत आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ जुलै २०२३ मध्ये ७.४४ टक्क्यांनी वाढली. ही मागील १५ महिन्यांतील उच्चांकी वाढ होती. विशेषत: विशिष्ट खाद्यपदार्थांमध्ये वाढ झाली. तुणधान्ये, कडधान्ये आणि भाजीपाला यात दहेरी अंकाची वाढ झाली. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात साखळीवर परिणाम झाला, तसेच उत्तर


टोमॅटोच्या किमतीत वाढ झाली. २०२२-२३ च्या खरीप हंगामात उत्पादन कमी झाल्यामुळे तूरडाळीचे भावही

अन्न पदार्थांच्या वाढत्या किमती करण्यासाठी सरकारने धोरणात्मक पावले उचलली आहेत. बाजारात ताज्या पिकांची आवक होणार असल्याने महागाईचा दबाव कमी होईल, असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही महणाई काही काळापुरतीच आहे, असेही त

नोंदणीकृत कार्यालय : व्होल्टास हाऊस 'ए', डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी. मंबर्ड ४०० ०३३. दरध्वनी. क्र. : +९१ २२ ६६६५ ६६६६ फॅक्स क्र.: +९१ २२ ६६६५ ६२३१

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३


वेबसाइट: www.voltas.com भिल: shareservices@voltas.com CIN: L२९३०८MH१९५४PLC००९३७१





र दि.२९ ऑगस्ट रात्रौ ८.३० वा. राम गणेश गडकरी रंगायतन, ठाप Online bkg : book myshow • तिकिट विक्री दि.२५ ऑगस्टपासून नाट्यगृहावर सुरू आयोजक : हिनल जयवंत #9833789350





वाढल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले.